

सह अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) यांची राज्यस्तरीय मूल्यमापन समिती (SLAC) व राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समिती (SLSMC) चे सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन निर्णय, क्रमांक : प्रआयो-२०१९/प्र.क्र.८२/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- ०३ ऑगस्ट, २०१९.

वाचा:-

- १) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२ (सेल) दि.०९.१२.२०१५.
- २) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२ (सेल) दि.३०.०५.२०१७.
- ३) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, महाहौसिंग.२०१७/प्र.क्र.१६१/गृनिधो-२ दि.११.१२.२०१८.

प्रस्तावना:-

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत राज्याने सन २०२२ पर्यंत १९.४० लक्ष घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदरचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) डिसेंबर, २०१९ पर्यंत केंद्र शासनाची मान्यता प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने राज्यात घरकुलांच्या निर्मितीसाठी “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing)” ची स्थापना दि.११.१२.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.

राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय मूल्यमापन समिती (SLAC) व राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समिती (SLSMC) च्या बैठकांमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

सह अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांची राज्यस्तरीय मूल्यमापन समिती (SLAC) व राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समिती (SLSMC) चे सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१९०८०३१२२५०५९१०९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दुर्गाप्रसाद मैलावरम)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, (पत्राने)
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, म. वि. स., विधानभवन, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, म. वि. स., मुंबई
- ७) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- ९) व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, वांद्रे (पूर्व), मुंबई- ५१.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- ११) मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१
- १२) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
- १३) सर्व उप सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) निवडनस्ती/गृनिधो-२ कार्यासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.